# Garware Polyester Ltd.

GARWARE HOUSE, 50 - A, SWAMI NITYANAND MARG, VILE PARLE (EAST), MUMBAI-400 057. TEL.: 91-22-6698 8000 ( 15 Lines ) FAX: 2824 9155 / 66

November 12, 2020

To,
The Compliance Manager, **BSE Ltd.**Corporate Relationship Department,
Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,
Mumbai 400001.

Dear Sir/ Madam,

Ref.: Scrip Code: 500655

Subject: Newspaper Publication - Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), please find enclosed herewith copies of newspaper publication of 'Information Regarding 63<sup>rd</sup> Annual General Meeting of the Company', published in the following newspapers today:

- The Free Press Journal (Mumbai Edition)
- 2. Navshakti (Mumbai Edition)
- 3. Sanjay Warta (Aurangabad Edition)

This is for your information and record.

Thanking You

Yours Faithfully

For Garware Polyester Limited

Awaneesh Srivastava Company Secretary

Encl: as above

GARWARE

REGD. OFFICE: NAIGAON, POST WALUJ, AURANGABAD 431 133. CIN No.: L10889MH1957PLC010889 Website: www.garwarepoly.com



ETCETERA

DR DEEPAK GARG

he COVID-19 pan-

**L** the shutdown of

schools and college forced

children to spend more

time on computers, laptops

and mobiles — all thanks

to school from home and

Due to the significant

spike in screen time, par-

ents are now worried

about their children's eye

health. Spending too much

time in front of screens

can trigger various eves

problems. Thus, every par-

ent needs to know how

they can manage kids'

screen time and keep their

little ones and teens safe

while they are studying

Side effects of screen

1. Using a computer, mo-

bile, laptop or even

reading a book can put

kids at increased risk

Myopia or Nearsight-

edness is a condition

in which close objects

appear clearly, but far

Increased screen time

can also lead to eye

strain. Apart from eye

strain, constant focus

on the computer or lap-

lead to headaches and

When we use a com-

puter or a laptop, we

instead stare at the

screen. This staring

leads to dryness and

hence, the child could

complain of itching,

burning, watering,

redness and discharge.

top screen can also

ones don't.

eye aches.

from home.

time:

parents can do...

online classes.

demic which led to

MUMBAI | THURSDAY | NOVEMBER 12, 2020 www.freepressjournal.in

# C rona Vaccine Tracker

WHO calls for 'fair allocation' of vaccine after Pfizer's positive news



HO Director-General Tedros breyesus has called for "fair allocation" of a Covid-19 vaccine after drugmakers Pfizer and BioNTech this week said that their vaccine candidate was found to be more than 90 per cent effective in preventing the disease in interim

analysis of data Addressing the member states at the 73rd World Health Assembly on Tuesday, the WHO chief said that the UN health agency welcomes Pfizer's "promising news" and expect additional effective vaccines in near future along with advances in testing and therapeutics.

Based on current projections, Pfizer and BioNTech expect to produce globally up to 50 million vaccine doses this year and up to 1.3 billion doses in 2021.

# Russia to begin trials of 2nd vaccine this week

he post-registration trial of Russia's second COVID-19 vaccine will start from 15 November, Deputy Prime Minister Tatiana Golikova said on Wednesday, according to Reuters.

Developed by Vector State Research Center of Virology and Biotechnology, the COVID-19 vaccine was launched in October: Nearly 30,000 volunteers will take part in post-registration trials of the coronavirus vaccine, the press service of the Federal Service for Surveillance on Consumer Rights Protection and Human Wellbeing told TASS.







HAPPY REALISATION PEOPLE!

Vaccine ka intezaar karte karte, Vaseline ke din aa gaye...

— Compiled by Husain Rizvi

Disclaimer – This is a joke and no ill will is intended against anyone.

# Get up and hit the gym to ward off mental blues

According to a study, people with low fitness levels are twice likely to develop depression and have a 60 per cent greater chance of suffering from anxiety

> **AGENCIES** London

eople with low aerobic and muscular fitness **L** are nearly twice as likely to experience depression, according to a study led by University College London (UCL) researchers.

Low fitness levels also predicted a 60 per cent greater chance of anxiety, over a seven-year follow-up, according to the findings published in BMC Medicine.

Lead author, PhD student Aaron Kandola (UCL Psychiatry) said: "Here we have provided further evidence of a relationship between physical and mental health, and that structured exercise aimed at improving different types of fitness is not only good for your physical health, but may also have mental health benefits."

The study involved 152,978

participants aged 40 to 69 of the UK Biobank studies. Their baseline aerobic fitness at the start of the study period was tested by using a stationary bike with increasing resistance, while their muscular fitness was measured with a grip strength test. They also completed a questionnaire gauging depression and anxiety symptoms.

Seven years later they were tested again for depression and anxiety symptoms, and the researchers found that high aerobic and muscular fitness at the start of the study was associated with better mental health seven years later.

People with the lowest combined aerobic and muscular fitness had 98 per cent higher odds of depression, 60 per cent higher odds of anxiety, and 81% higher odds of having either one of the common mental health disorders, compared to those with high levels of overall fitness.

The researchers accounted for potentially confounding factors at baselines such as diet, socioeconomic status, chronic illness, and mental illness symptoms.

Previous studies have found that people who exercise more are less likely to experience mental illnesses, but most studies rely on people self-reporting their activity levels, which can be less reliable than the objective physical fitness measures used here.

# SpaceX's Crew Dragon all set for astronaut flights

**AGENCIES/** Washington

fter years of design, development, and testing NASA has finally certified SpaceX to carry astronauts to and from the International Space Station (ISS) on its Crew Dragon spaceship. The Crew Dragon, including the Falcon 9 rocket and associated ground systems, has thus become the first new, crew spacecraft to be NASA-certified for regular flights with astronauts since the space shuttle nearly 40 years ago.

NASA said it completed the signing of the Human Rating Certification Plan on Tuesday for SpaceX's crew transportation system after a thorough flight readiness review

ahead the agency's SpaceX Crew-1 mission with astronauts to the space station scheduled for launch on November 14.

Several critical events paved the way for this achievement, including grounds tests, simulations, uncrewed flight tests and NASA's SpaceX Demo-2 test flight with astronauts Robert Behnken and Douglas Hurley earlier this year. The launch of the Demo-2

mission on May 30 marked the first time astronauts flew aboard the American rocket and spacecraft from the US to the space station, and extensive analysis of the test flight data followed the safe return of Behnken and Hurley on August 2.

# Plasma jets may kill COVID virus within seconds

Los Angeles: Plasma jets may kill the novel coronavirus on surfaces such as metal, leather, and plastic in as a little as 30 seconds, according to a study which suggests that plasma could promise a significant breakthrough in the fight against the spread of COVID-19.

Plasma is one of the four basic states of matter and can be created by heating a stable gas or subjecting it to a strong electromagnetic field. The modelling study showed strains of the novel coronavirus on surfaces like metal, leather, and plastic were killed in as little as 30 seconds of treatment with argon-fed, cold atmospheric plasma.

# FOR YOUR EYES ONLY

# 9 ways to protect kids' eyes from screen



## Steps you can take:

- 1. Make sure that your child takes a break for four to five minutes after every half an hour. By looking far for some time can also help relax your child's eyes.
- Here are nine things 2. Don't make them sit under the draft of the AC. The wind blowing across the face can make your children's eyes dry very quickly. Make them sit somewhere else if they are sitting near the air conditioner.
- of developing Myopia. **3.** They should spend at least one hour outdoors. This will force your child to look at far distances. It will reverse the action of eye muscles which were functioning while they were glued to the screens and thus reduce eye strain.
- multiple brands available in the market. tend to blink less, and **5.** Cast the phone or the computer content on the TV and this will reduce the time we spend

**4.** Use certain eye drops

which help in reducing

dryness. There are

doing near work. Spend more time with your child as it will break their screen cy-

cle. It will make them look away from screens and they will blink more. Because when a person is constantly focused on a screen, he/ she is less likely to blink which also leads to dryness and strain.

- Buy them a pair of blue light blocking lenses as it reduces the Melatonin levels in the blood and leads to good sleep. But buying blue light blocking lenses won't solve your kid's problem altogether. It is advisable that you consult an eye specialist if some eye problem persists.
- Your children should drink enough water. Make sure they sleep early.
- **9.** Their sitting arrangement should be proper. Don't let your kids sit on a bed or a couch, instead make them sit on a chair and place their computer/ laptop on a table on equal height. For younger kids, put a cushion under their seats, it will reduce their eye strain.

(Dr Deepak Garg is a Cataract and Squint specialist and Founder of Eye Solutions, Mumbai)

# Thane Municipal Corporation, Thane बृहन्मुबई महानगरपालिका

घन कचरा व्यवस्थापन पी/ दक्षिण विभाग स्वारस्य अभिव्यक्ती

सहाय्यक आयुक्त पी/दक्षिण विभाग, पी/दक्षिण विभागात निर्जंतुकीकरणाच्या कामाकरिता खाली नमूद कामांतर्गत पी/दक्षिण विभागाच्या प्रशासकीय हद्दीतील इच्छुक संस्थांकडून त्यांची पात्रता यादी तयार करून काम करण्यासाठी अर्ज मागवित आहे.

१. कोविड-१९ रुग्णांच्या निवासस्थान व परिसरामध्ये जंत्नाशकाची फवारणी इच्छक संस्थांनी याबाबतचा तपशील, अर्ज व इच्छापत्राच्या नमुन्यासाठी http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर अथवा पी/दक्षिण विभाग कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर अथवा सहा. अभि. (घकव्य) पी/दक्षिण विभाग यांच्याकडे संपर्क साधावा.

संस्थेने सहा.अभि. (घकव्य) पी/दक्षिण विभाग कार्यालयात अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दि. १९ नोव्हेंबर, २०२० (द्पारी २.०० वाजेपर्यंत)

सहाय्यक आयुक्त (पी/दक्षिण)

पीआरओ/१०४१/जाहिरात/२०२०-२१

थोडासाही ताप येता, डॉक्टरांना जाऊन भेटा

DRAINAGE DEPARTMENT, TENDER NOTICE

E- tenders are invited for the Supplying labours on Jetting vehicles of drainage department for removal of chock-ups(2020-21). Participation in this tenders will be prohibited for those bidders against whom penal action of de-registration has been taken/initiated by any Government/Semi Government /Public Sector Undertaking /Urban Local Body /Municipal Corporation etcThe tenders will be available on websites https:/mahatenders. gov.in. Tenders has to be purchased and submitted by Etendering procedure only. Tenders will be available on above websites from 12.11.2020 to 26.11.2020 up to 16.00 hrs. The tender has to be submitted on above websites on or before date 26.11.2020 up to 16.00 hrs by E- tendering procedure and for this tender envelope no.1 will be opened on01.12.2020 at 16.30 hrs if possible, in the presence of tenderers or their representative.

TMC/PRO/Drainage/526/2020-21

Dt.11.11.2020

www.thanecity.gov.in

Road, Titwala East-421605

of receipt of the said notice

pls visit our official web-site Thane Municipal Corporation

CIRCLE SASTRA CENTRE, MUMBAI CITY: #181-A1, 18th Floor,

'E' wing, Maker Tower, Cuffe Parade, Mumbai - 400 005

**POSSESSION NOTICE** 

C.6/4.gayatridham 2 Ganesh Mandir | Flat No.1.ground Floor, A-wing, Omkar

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Punjab National Bank

under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of

Security Interest Act. 2002 and in exercise of Powers conferred under Section 13 read

with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand

otice dated 03.08.2019 calling upon The Borrower Mr.Santosh Hunasing Rathod

to repay the amount mentioned in the Notice being Term Loan (Housing loan) Rs.

13,12,668.50 (Rupees: Thirteen Lakh Twelve Thousand Six Hundred Sixty Eight &

Paise Fifty Only) & Term Loan (Personal Loan) Rs.5,06,271.00 (Rupees: Five Lakh Six

Thousand Two Hundred Seventy One Only) within 60 days from the date of notice/date

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the

borrower and the public in general that the undersigned has taken possession of

the property described herein below in exercise of powers conferred on him under

sub- section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest

The borrower's /guarantor's /mortgagor's attention is invited to provisions of sub-

section (8) of section 13 of the Act in respect of time available to redeem the

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal

with the property and any dealings with the property will be subject to the charge of the

Punjab National Bank for an amount of Housing Loan Rs.13,12,668.50 & Term Loan

Description of immovable property

All that part and parcel of the property consisting of Flat No 001, Ground Floor, A-Wing

Admeasuring About 347 Sqfts.(Carpet Area) In The Building Known As Omkar

Heights, Situated At Manda Taluka Kalian Dist. Thane Within The Limits Of Kalian

Dombivali Mumcipal Corporation And Within Limits Of Registration District Thane

Bounded: On the North by: Chawl, On the South by: Pandey Bhavan Building, On the

Personal Loan Rs.5,06,271.00 and interest thereon.

East by: Road, On the West by: Nutan Hindu School.

And Sub-District Kalian Bearing S No. 183.

Enforcement) Rules, 2002 on this the 6th day of November of the year 2020.

MR.SANTOSH HUNASING RATHOD | MR.SANTOSH HUNASING RATHOD

पंजाब नैशनल बैंक

punjab national bank (Govt. of India Undertaking)

Deputy City Engineer, Drainage Department

Heights, Nr.nutan Hindu School, Village

Manda, Titwala West, Thane-421605

Notice is hereby given that Mr. Mangilal Bhanaram Choudhary and Mrs. Sanjudevi Mangilal Choudhary claiming to be the absolute owners of Flat No. 102 admeasuring 73.21 Sq Meters usable Carpet Area on the First Floor along with One Car Parking. Space in the Building known as "Mahaanand", Mahaanand Co-operative Housing Society Ltd. situated at V M Ghanekar Marg, Azad Road, Vile Parle (East), Mumbai -4000 57 lying and being at Original Plot No. 458 and Final Plot no. 467 situated lying and being at Azad Road, Town Planning Scheme No. V, Vile Parle (East), Mumbai - 400057, Mumbai Suburban District vide Sale Deed executed on 08-11-2012 duly registered on 09-11-2012 vide BDR-15-12460-2012 and is at present holding clear and marketable title free from all encumbrances of any nature whatsoever, save and except Standard Chartered Bank loan No. 48886173 now intends to sell, transfer, assign and convey the same and the benefits thereto, unto and in favor of my clients.

**PUBLIC NOTICE** 

Any person/s and/or body having dealt with, acquired and/or in use, occupation or possession of the aforesaid Flat and Shares and/or any part thereof and/or having executed any deeds or documents with respect thereto and/or having any claim or objection by way of Sale, Transfer, Assign, Agreement for Sale, Memorandum of Understanding, Mortgage, Re-mortgage, Ioan, trust, Iien, possession, re-possession, gift, inheritance, release, Irrevocable Power of Attorney, Letter of Allotment, lease, Sub-lease, Leave and License, Partnership, Joint Venture, LLP, Companies, Take Over Agreement, or otherwise, howsoever / whatsoever to the intended sale, transfer, assignment and handing over of the physical, vacant and peaceful possession of the said Flat and the benefits thereto to my client, should register their claim with documentary proof to me, within 14 days from the date of this notice, failing which no further claims and/or objections of any nature whatsoever from anybody thereafter shall be entertained and my clients shall be entitled to acquire the said Flat and proposed. Shares and benefits thereto and to be in possession of the said Flat and proposed Shares. Dated this 12th day of November 2020.

NAME: MANOJ V JAIN & CO.CHARTERED ACCOUNATANTS ADDRESS: Office No. 502 Balaji Bussiness Centre, Ram Milan CHS Ltd. Opp State Bank of India, Subhash Road, Vile Parle (E), Mumbai - 400057

# AXIS BANK LIMITED

(CIN: L65110GJ1993PLC020769) Structured Assets Group, Corporate Office, "Axis House", C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400025. Tel: +91 22 24255706 www.axisbank.com Bengaluru-Corporate Banking Branch (CBB), Level 3, Mitesh Times Square, No.8, M.G. Road, Bengaluru-560001

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY Appendix IV-A [Read with Rule 8(6)] of Security Interest (Enforcement) Rules, 2002

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act 2002) read with proviso to rule 8 (6) of the Security Interest

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower i.e. M/s. Xeco Marketing Pvt. Ltd. - in liquidation (Formerly Known as Xeco Website Management Services Pvt. Ltd.) and Guarantors Ms. Nagisa Silva, Ms. Krishma Silva & Ms.Radhika Mandekar and Corporate Guarantor & Mortgagor - Synergyone Infrastructure & Project Pvt. Ltd. also the - Owner of the below described immovable property mortgaged /charged to Axis Bank Limited i.e. Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Axis Bank Limited, i.e. Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "NO RECOURSE BASIS" on 03" December, 2020 for recovery of Rs.4,66,86,683.00 (Rupees Four Crores Sixty Six Lakhs Eighty Six Thousand Six Hundred Eighty Three Only) being the amount due as on 31st December 2014, along with further interest thereon w.e.f. 01st January 2015 at contractual rate of interest till the date of payment, incidental expenses, other charges, costs etc. due to Axis Bank Limited from M/s. Xeco Marketing Pvt. Ltd. - in liquidation (Formerly Known as Xeco Website Management Services Pvt. Ltd)., being the Borrower, Ms. Naqisa Silva, Ms. Krishma Silva, Ms. Radhika Mandekar being Guarantor and Corporate Guarantor & Mortgagor Synergyone Infrastructure & Project Pvt. Ltd. also the - Owner of the below described immovable property mortgaged/charged to Axis Bank Limited i.e. Secured Creditor. The reserve price will be Rs.11, 80, 00,000/- (Rupees Eleven Crore Eighty Lakh)

and the earnest money deposit will be Rs.1, 18, 00,000/- (Rupees One Crore Eighteen Lakh).

# DESCRIPTION OF PROPERTY

All the piece and parcel of the property bearing Municipal No 32/I, together with structures standing thereon in Survey No 18/2 admeasuring about OA-12.04 Guntas and Survey No 18/3 admeasuring about OA-04 Guntas, totally admeasuring about OA 16-4 Guntas or 17,696 sq.ft. lying, being and situated at Village Venkatala, Yelahanka Hobli. Bangalore North Taluk and bounded as follows:- On or Towards the East by Remaining Portion of same land; On or towards the West by Bangalore Bellary National Highway Road; On or towards the North by 30 feet wide Road & On or towards the South by Private Land. Together with structures standing thereon.

Out of 17,696 sq.ft. the 4,434 sq.ft. is gone in road widening, thus 13262 sq.ft. physical possession is taken by the Authorised Officer on 24th May 2016 and now 13,262 sq.ft is

The detail of encumbrances are as under: (1) The Corporate Guarantor & Mortgagor Synergyone Infrastructure & Project Pvt. Ltd. and others filed a Securitisation Application No. 294 of 2016 "SA") before the Hon'ble Debts Recovery Tribunal, Bangalore against SARFAESI action initiated by Axis Bank Ltd. The said SA was dismissed vide order dated May 05, 2018. The Misc. Application ("MA") for recalling the order dated May 05, 2018 is filed by Corporate Guarantor & Mortgagor - Synergyone Infrastructure & Project Pvt. Ltd. The said MA is pending and coming up for hearing on February 08, 2021. (2) The Corporate Guarantor & Mortgagor - Synergyone Infrastructure & Project Pvt. Ltd. had filed a Writ Petition No. 26085 of 2015 before the Hon'ble High Court of Karnataka at galuru. The said Writ Petition was disposed off vide order dated September 08, 2015 (3) The Axis Bank Ltd. had filed a Company Petition No. 597 of 2016 against the borrower i.e. M/s. Xeco Marketing Pvt. Ltd. (Formerly Known as Xeco Website Management Services Pvt. Ltd.) The said Company Petition was admitted on September 21, 2017 and Official Liquidator has been appointed and the Borrower is presently undergoing liquidation. (4) The Axis Bank Ltd. had filed a Original Application No. 124 of 2016 ("OA") against the borrower i.e. M/s. Xeco Marketing Pvt. Ltd. (Formerly Known as Xeco Website Management Services Pvt. Ltd.) & others for recovery of outstanding dues in Hon'ble Debts Recovery Tribunal-II, Mumbai. The said OA is pending for adjudication and was last listed on August 25, 2020 for final hearing, due to Covid situation next date is not notified. (5) The Corporate Guarantor & Mortgagor - Synergyone Infrastructure & Project Pvt. Ltd. had filed a Writ Petition No. 48811 of 2019 before the Hon'ble High Court of Karnataka at Bengaluru challenging last auction conducted in October 2019. The said Writ Petition was dismissed vide High Court order dated October 09, 2019.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in https://www.axisbank.com/auction-notices and/or https://axisbank.auctiontiger.net.

Date: 12" November, 2020 Place: Mumbai

**Authorised Officer** Axis Bank Ltd.

# GARWARE

GARWARE POLYESTER LIMITED Registered Office: Naigaon, Post Waluj, Aurangabad - 431 133 CIN No.: L10889MH1957PLC010889

INFORMATION REGARDING 63 TO ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

It is to inform the Members of the Company that the 63" Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, December 23, 2020 at 11.30 a.m. at Registered Office of the Company situated at Naigaon, Post Waluj, Aurangabad, Maharashtra - 431133, in compliance with all the applicable provisions of the Companies

Act, 2013 and Rules issued thereunder and the Securities and Exchange Board of India

(SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact the business as set forth in the Notice of the AGM. In compliance with the above regulatory requirements, the electronic copies of the

Notice of the 63<sup>rd</sup> AGM and Annual Report for the Financial Year 2019-20 will be sent through e-mail to all the members whose e-mail addresses are registered with the Company/ Depository Participant. Physical copies of the Notice of the 63" AGM and Annual Report for the Financial Year 2019-20 will be sent through courier to all the members whose e-mail addresses are not registered with the Company/ Depository Participant. The Notice of 63" AGM and Annual Report for the Financial Year 2019-20 will also be available on the Company's website at www.garwarepoly.com, on the website of Stock Exchange at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com.

The MCA has taken a "Green Initiative in the Corporate Governance" by allowing paperless compliances by the Companies and had issued circulars stating that service of notice/ documents including Annual Report can be sent by e-mail to its members. To support this initiative of the Government in full measure members are requested to register their e-mail address with the Company.

# Manner of registering/updating e-mail addresses:

- Members holding shares in physical mode and who have not registered/ updated their e-mail addresses with the Company are requested to register/ update their email addresses by sending a duly signed request letter to the Registrar and Share Transfer Agent of the Company, Link Intime India Private Limited at their below mentioned address by providing Folio No. and Name of member.
- Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their e-mail addresses with the relevant Depository Participants. The above information is being issued for the information and benefit of all the members

The Members may contact the Company's Registrar and Share Transfer Agent of the Company, Link Intime India Private Limited quoting the Folio number/ DP ID- Client ID at:

Link Intime India Private Limited (Unit: Garware Polyester Limited)

C 101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (W), Mumbai - 400 083. Tel. No. 022-491 86000; Fax No: 022-491 86060. E-mail: rnt@linkintime.co.in

www.navshakti.co.in

# तुझी..माझी..हिची अन् सर्वांची एकच पसंद

किंमत ३ रुपये

# PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that FIVE SENSES REALTY LLP, a limited liability partnership registered under the provisions of the Limited Liability Partnership Act, 2008 with LLPIN:AAF-7742 and having its registered address at 408, Gundecha confirmation of Mr. Boman Rustom Irani, having his address at 702, Natraj, M.V.Road Junction, Western Express Highway, Andheri East, Mumbai – 400 069, agreed to sell written (hereinafter referred to as "the Premises") to our client, free from all

The said Five Senses Realty LLP has represented to our client that it is constructing the building known as 'Garden 6' (in which the Premises are situate) pursuant to the registered Joint Development Agreement dated 29th June, 2017 executed by the said Boman Rustom Irani in its favour, and that the said Agreement is valid and in full force

All persons having any claim in respect of the Premises whether by way of allotment, sale, transfer, assignment, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, lien, license, tenancy, maintenance, easement, exchange or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, together with copies of supporting documents, to the undersigned at their office at 401 & 402, 4th floor, Makhija Chambers, 196, Turner Road, Bandra (West), Mumbai – 400 050, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which, such claims or objections, if any, will be considered to have been waived and/or

# SCHEDULE

The residential premises being –

or thereabout) on the 13th floor;

(ii) Flat No. 1401 admeasuring 1940 square feet (equivalent to 180.23 square metres or thereabout) of RERA carpet area, together with the adjoining exclusive terrace/balcony admeasuring 136 square feet (equivalent to 12.63 square metres

(iii) Flat No. 1501 admeasuring 1940 square feet (equivalent to 180.23 square metres

For Pradhan & Rao Advocates & Solicitors Amit S. Pradhan

Dated this 12" day of November, 2020.

epaper\_freepressiournal.in

Chambers, Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400 001, has, with the consent and and transfer the premises more particularly described in the Schedule hereunder encumbrances and liens.

abandoned, and the transaction will be completed without reference thereto.

# (Description of the Premises)

 Flat No. 1301 admeasuring 1940 square feet (equivalent to 180.23 square metres or thereabout) of RERA carpet area, together with the adjoining exclusive terrace/balcony admeasuring 136 square feet (equivalent to 12.63 square metres

or thereabout) on the 14th floor; and

or thereabout) of RERA carpet area, together with the adjoining exclusive terrace/balcony admeasuring 136 square feet (equivalent to 12.63 square metres or thereabout) on the 15th floor of the building known as Garden 6, along with 6 car parking spaces in the said building, which building is presently under construction on the leasehold land being Plot No.639 of the Dadar Matunga Estate, bearing Cadastral Survey No.656/10 of Matunga Division situate at Mancherji Joshi Road, Dadar (East), Mumbai - 400 014.

Date: 06.11.2020 Place: Mumbai

S.A.WASNIK **Authorised Officer** 

**Punjab National Bank** 

Place: Mumbai Date: November 11, 2020

For Garware Polyester Limited Awaneesh Srivastava Company Secretary

## GARWARE गरवारे पॉलिडेस्टर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : नायगाव, पोस्ट वळुज, औरंगाबाद - ४३१ १३३ सीआयएन : एल१०८८९एमएच१९५७पीएलसी०१०८८९

### कपनाच्या ६३०या वाषिक सवसाधारण सभवाबत माहिता

कंपनीच्या सभासदांना हे कळवण्यांत येते की, एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता कंपनी अधिनियम, २०१३ च्या सर्व प्रयोज्य तरत्दी आणि त्या अंतर्गत जारी केलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या अनुपालनांत कंपनीची ६३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २३ डिसेंबर, २०२० रोजी स. ११.३० वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयांत नायगाव, पोस्ट वळुज, औरंगाबाद, महाराष्ट्र - ४३१९३३ येथे होणार आहे. वरील नियामक आवश्यकतांच्या अनुपालनांत ६३ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे नोंदवले असतील त्या सर्व सभासदांना ई-मेल मार्फत पाठवल्या जातील. ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे नोंदवले नसतील त्या सर्व सभासदांना कुरियर मार्फत ६३ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल यांच्या प्रत्यक्ष प्रती पाठवल्य जातील. ६३ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.garwarepoly.com वर, स्टॉक एक्स्चेंज ची वेबसाईट www.bseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे.

कंपन्यांना कागद विरहित अनुपालनास अनुमती देऊन एमसीएने 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स मध्ये पर्यावरण स्नेही पुढाकार' घेतला आहे आणि असे सांगणारी परिपत्रके जारी केली आहेत की, वार्षिक अहवालासह सूचना/दस्तावेजांची बजावणी त्यांच्या सभासदांना ई-मेल द्वारे पाठवता येईल. संपूर्णपणे सरकारच्या ह्या निर्णयाचे समर्थन करण्याकरिता सभासदांनी कपया त्यांचे ई-मेल ॲडेस कंपनीकडे नोंदवावेत.

ई-मेल ॲड्रेसेस नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची पद्धत :

- प्रत्यक्ष स्वरुपांत शेअर्स धारण करणारे आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनीकडे नोंदवले/अद्ययावत केलेले नाहीत त्या सभासदांनी कृपया सभासदाचे नाव आणि फोलिओ क्र. पुरवून कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडे त्यांच्या खालील पत्त्यावर एक रितसर स्वाक्षरी केलेले विनंती पत्र पाठवून त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवावेत/अद्ययावत करावेत.
- · डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटसुकड नोंदवावेत/अद्ययावत करावेत.

वरील माहिती कंपनीच्या सर्व सभासदांच्या फायद्यासाठी आणि त्यांना कळवण्यासाठी जारी

सभासदांनी फोलिओ क्रमांक/डीपी आयडी-कलायंट आयडी नमूद करून कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड शी

लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (युनिट: गरवारे पॉलिईस्टर लिमिटेड)

सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प), मुंबई - ४०००८३. दू. क्र. ०२२-४९१ ८६०००, फॅक्स क्र. ०२२-४९१ ८६०६०. ईमेल : rnt@linkintime.co.in येथे संपर्क साधावा. गरवारे पॉलिईस्टर लिमिटेड साठी

सही/-

ठिकाण : मुंबई अवनीष श्रीवास्तवा दिनांक: ११ नोव्हेंबर, २०२० कंपनी सेक्रेटरी

## इएमआय ट्रान्समिशन लिमिटेड (दिवाळखोरितील) नोंदणी कार्यालय : सेंटर पॉईंट, १०१, १ ला मजला, डॉ. ए. बी. रोड, परेल, मुंबई - १२

ई-लिलाव

इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बॅकरप्टसी कोड, २०१६ अंतर्गत मत्तेची विक्री

ई-लिलावाची तारीख आण वेळ : शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२० स. ११.०० ते द. ०१.०० (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह)

समापन मत्तेचा उर्वरित भाग **मे. ईएमआय ट्रान्समिशन लिमिटेड** (दिवाळखोरितील) ची खालील मत्तेची **''जे** आहे जेथे आहे", ''जे आहे जसे आहे तत्वाने'', ''जे काही आहे तेथे आहे तत्वो'' आणि ''विना अवलंब तत्वाने'' परिसमापकांद्वारे विक्री करण्यात येणार आहे. विक्री वेबपोर्टल (https://ncltauction.auctiontiger.net) येथे प्रविलेल्या ई-लिलाव फ्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्वारे करण्यात येईल.

मटेरियल अंदाजे वजन राखीव इअर

		मटारवल	(क्रि.ग्रा. मध्ये	किंमत (रु. क्रि.ग्र)	रक्कम (रु.)
संच १	ॲल्युमिनियम एक्स्ट्रशन	ॲल्युमिनियम	२७,३३५	१०९	२,९७,०००
संच २	एम.एस. बोल्ट आणि नटस्	माईल्ड स्टील	३,६३,२४८	२५	९,०८,०००
संच ३	एस. एस. बोल्ट आणि नटस्	स्टेनलेस स्टील	५,४६१	४९	२६,८००
संच ४	फॉर्जिंग	माईल्ड स्टील	१,१०,०१७	२५	२,७५,०००
संच ५	एमएस/ईएन मटेरियल	माईल्ड स्टील	१,७०,६०९	२७	४,६०,६००
संच ६	जीआय सॅण्डर्ड वायर	माईल्ड स्टील	१२,१४७	२१	२५,५००
संच ७	रबर आणि रबराईज्ड कॉम्पोनंट	रबर आणि ॲल्युमिनियम	२८,८८६	१९	48,400
संच ८	ॲल्युमिनियम अलॉईन एलएम ६	ॲल्युमिनियम अलॉय	५,०५७	१०४	42,400
संच ९	प्रायमरी ॲल्युमिनियम इन्गोटस्	ॲल्युमिनियम इन्गोटस्	१,०१४	१०४	१०,५००
संच १०	झिंक	झिंक	११,८४४	१७४	२०,६००
संच ११	ॲल्युमिनियम वायर	ॲल्युमिनियम	४९६	१०९	4,800
संच १२	फॉर्जिंग आणि कास्टिंग	माईल्ड स्टील	३,५५१	58	८,५००
संच १३	ॲल्युमिनियम बॉण्ड सह ॲल्युमिनियम लग	ॲल्युमिनियम	३५९	99	३,५००
संच १४	एम.एस. थिबले	माईल्ड स्टील	३४६	२५	८५०
संच १५	ब्रेकवे कॅप	झिंक	९५५	98	८,९००
संच १६	प्लास्टिक कॅप	प्लास्टिक	१५३७	१६	२,४५०
संच १७	फॉर्जिग (गॅल्व्हनाईज्ड)	माईल्ड स्टील	१,१२,८६८	२५	२,८२,०००
संच १८	योकप्लेट (९०% गॅल्व्हनाईज्ड)	माईल्ड स्टील	२,०३,९३२	२५	4,08,000
संच १९	फॅब्रिकेशन (गॅल्व्हनाईज्ड)	माईल्ड स्टील	५६,३१५	२३	१,२९,५००
संच २०	ट्रान्सिमशन लाईन मटेरियल (गॅल्व्हनाईज्ड) करिता हार्डवेअर	माईल्ड स्टील	२,३७,३०४	२५	५,९३,०००
संच २१	डीआयई कास्टिंग आयटम्स	ॲल्युमिनियम	६,९६४	९४	६५,५००
संच २२	इतर आयटम्स (एकस्टुशन)	ॲल्युमिनियम	२०,६५५	९७	२,००,०००
संच २३	इतर आयटम्स (ॲल्यु. कास्टिंग	ॲल्युमिनियम	७,६३९	९४	७१,८००
संच २४	इतर आयटम्स (सीआय कास्टिग	सी.आय. कास्टिंग	१४,१२३	58	३३,८००

वरील मटेरियल हे सर्व्हे क्र. १५७/१, १५७/२/१, १५७/२/२ गाव ब्राम्हणवडे, शिंदे नायगाव रोड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र येथे आहे.

वरील वजन हे अंदाजे असल्यामुळे यशस्वी बोलीदारांना डिलिव्हरीच्या वेळी प्रत्यक्ष वजनावर आधारित चार्ज लावण्यात येईल. बोलीदारांनी संपूर्ण संचासाठी बोली करायची आहे. सर्व संचाकरिता बोली वाढविण्याची रक्कम

कृपया नोंद घ्यावी की, यशस्वी बोलीदाराने परिसमापकांकडे संपूर्ण बोली रकमेच्या प्रदान केल्यावर लिलावाच्या तारखेपासून ३० दिवसांत डिलिव्हरी घ्यायची आहे. इच्छुक बोलीदारांना लिक्विडेशन टॅब अंतर्गत परिसमापकांची वेबसाईट http://headwayip.com वर आणि ई-

लिलाव वेबसाईट https://ncltauction.auctiontiger.net वर अपलोड केलेल्या तपशिलवार ई-लिलाव प्रक्रिया दस्तावेजांचा संदर्भ घेण्याची विनंती करण्यात येत आहे. **अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर, २०२०** परिसमापकांनी कोणत्याही वेळी लिलावाच्या अटी आणि शर्ती स्वीकारणे किंवा रद्द करणे किंवा वाढविणे किंवा सुधारण्याचा हक्क आहे त्या कोणतेही कारण न देता कोणतीही बोली नाकारण्याचा हक्क आहे.

संपर्क : पत्रव्यवहारासाठी पत्ता : हेडवे रिझॉल्युशन ॲण्ड इन्सॉल्व्हन्सी सर्व्हिसेस प्रा. लि. ७०८, रहेजा सेंटर, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१, महाराष्ट्र, **ईमेल** : cirpemit@gmail.com

ip10362.desai@gmail.com, **फोन क्र.** : ०२२-६६१०७४३३

दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२० शैलेश देसाई – परिसमापक आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००१८३/२०१७-१८/१०३६२

३० सप्टेंबर. २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्याकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले सहा महिने	संपलेली तिमाही	
		३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०२० लेखापरिक्षित	३०.०९.२०१९ अलेखापरिक्षित	
8	प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न	६५१	१,११०	१,२९८	
7	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबीपूर्वी)	(७७९)	(१,६१४)	(ऽ६७)	
3	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबीनंतर)	(७६७)	(१,५७४)	(७३४)	
8	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(७६९)	(१,५७८)	(४०४)	
٠ 4	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	१,२५८	१,२५८	१,२५८	
ξ	प्रति समभाग प्राप्ती (अनन्य साधारण बाबीपूर्वी आणि नंतर) (प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्याचे) मूलभूत आणि सौम्यिकृत (रकम रु.)	(६.१२)	(१२.५५)	(8.38)	

- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन्स ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजसकडे दाखल केलेल्या वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही/सहा महिन्यांचा वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस् (www.bseindia.com/www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट www.mukandengineers.com वर उपलब्ध आहे.
- वरील वित्तीय निष्कर्ष ११ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले. वरील निष्कर्ष सांविधिक लेखापरिक्षकांद्वारे मर्यादित पुनर्विलोकनाच्या अधीन
- एनसीएलटी, मुंबई खंडपीठाची मंजुरी मिळण्याकरिता कंपनीने कंपनी योजना याचिका (मुकंद लि. शी विलिनीकरण) दाखल केली होती ती, एनसीएलटी विशेष खंडपीठ, मुंबई ने २३ एप्रिल, २०२० रोजी दाखल करून घेतली, याचिकेवरील अंतिम सुनावणी आणि एनसीएलटीकडून योजनेची मंज्री अपेक्षित आहे. हे सर्व ध्यानांत घेऊन एक चालू कंपनी तत्त्वावर वित्तीय विवरणे बनवली आहेत. सरकारने ठाळेबंदी शिथिल केल्यामुळे कंपनीला पर्याप्त काळजी घेऊन एसओपी मार्गदर्शक तत्वांनुसार अंशतः तिच्या प्रकल्पाच्या
- ठिकाणचे कामकाज सांभाळणे व पुन्हा सुरु करणे शक्य झाले. व्यवसायाचे स्वरुप आणि ग्राहक व पुरवठादारांशी असलेले संबंध पाहता व्यवस्थापनाला अपेक्षा आहे की, दीर्घ मुदतीत कोव्हीड-१९ मुळे तिच्या व्यवसाय वित्तीय स्थितीवर फारसा परिणाम होणार नाही व कंपनीला तिच्या वित्तीय आणि बिगर वित्तीय मत्तांचे धारण मूल्य वसुल करणे शक्य होईल. कंपनीने ह्या वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेपर्यंत उपलब्ध अंतर्गत व बाह्य माहितीच्या आधारे वित्तीय विवरणे बनवण्यांत कोव्हीड-१९ च्या परिणामांचा आढावा
- आवश्यकतेनुसार मागील वर्ष/कालावधीसाठी आकडेवारी पुनर्गठित केली आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी सही/-

आर. संकरन

संचालक

ठिकाणः मुंबई दिनांक: ११ नोव्हेंबर, २०२०

## डीआयएन-००३८११३९ मकद डाजानअस ।लामटड

सीआयएनः एल४५२००एमएच१९८७पीएलसी०४२३७८ नोंदणी कार्यालयः बजाज भवन, जमनालाल बजाज मार्ग, २२६ नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. वेबसाईटः www.mukandengineers.com ईमेल आयडीः mel@mukand.com

## जाहीर सूचना

कृपया सूचना घ्यावी की १) ताझ ट्रान्सपोर्ट्स प्रा. लि. द्वारे त्यांचे संचालक श्री. अब्दल रझाक शेख, श्री. अब्बासअली मेहबुब शेख व २) श्री. सतिश चंद्रकांत खानविलकर, सौ. सोनल सतिश खानविलकर (यानंतर 'माझे अशील' असा उल्लेख) यांनी या खालील लिखीत 'मिळकतीच्या परिशिष्टातील अधिक तपशिलवारपणे नमूद गाव पोंडखर आणि गाव चिरले, तालुका उरण, जिल्हा रायगड येथील असलेली आणि वसलेली 'इतर पक्ष' याद्वारे मालकीची आणि भोगवट्यातील त्यावरील स्थित बिन शेतजमिनीची मिळकती (यानंतर 'सदर मिळकत' असा उल्लेख) च्या खरेदीकरिता १) श्री. शंकरलाल गोपाळजी वदोर २) श्री. गोविंदजी गोपाळजी वदोर ३) श्री कृष्णा छनगलाल वदोर ४) श्री. छगनलाल गोपाळजी वदोर ५) श्री. विनीत अशोकुमार चढ्ढा ६) सौ. श्रुती हर्षद भानुषाली (उर्फ श्रुती राह्ल वदोर) व श्री कैझाद मिनू फित्तर (यानंतर 'इतर पक्ष' असा उल्लेख) यांच्यासह व्यवहार केला आहे आणि सदर व्यवहार हा अंतिम टप्प्यावर पोहचला आहे.

वरीलप्रमाणे, माझे अशील याद्वारे तमाम जनतेला सूचना देत आहेत आणि सर्व किंवा कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर मिळकतीवर किंवा त्या संबंधात किंवा विरुद्ध किंवा त्यांसदर्भात कोणताही हक्क, नामाधिकार किंवा हितसंबंध जसे की विक्री, अभिहस्तांकन, भाडेपट्टा, गहाण, प्रभार, धारणाधिकार, भेट किंवा इतर पक्ष च्या हितसंबंधाशी पूर्वग्रह दुषित 'सदर मिळकतीमधील आणि ज्यांनी पूर्वीच कोणताही खटला, दावा, वाद, याचिका, अपील किंवा प्रक्रिया दाखल केली किंवा सदर मिळकतीच्या सापेक्ष मिळकतीला संबंधित कोणताही आदेश पुरस्कार आणि इतर हुकूम प्राप्त केल्यास किंवा ज्यांना सदर मिळकती मधील त्यांचे हक्काच्या अंमलबजावणीकरिता वरील नमूद कोणतीही तशी प्रक्रिया दाखल करण्यास इच्छुक असल्यास या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेच्या पंधरा दिवसाच्या (१५ दिवस) आत निम्नस्वाक्षरीकारांना या पुष्ठचर्थ दस्तावेजीय पुराव्यांसह लिखीत स्वरुपात त्यांचे आक्षेप व दावे जमा करावेत कसूर केल्यास माझे अशील असे समजतील की सदर मिळकती संबंधीत दावे किंवा आक्षेप हयात नाहीत किंवा हयात असल्यास यानंतर त्यागीत मानले जातील आणि त्या प्रसंगी माझे अशील दोन्ही पक्षांद्वारे परिकल्पीत म्हणून खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. कृपया त्याची नोंद घ्यावी. मिळकतीचा परिशिष्ट

गाव पोंधखर तालुका उरण, जिल्हा रायगड येथे स्थित बीनशेत जिमनीच्या मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग खालीलप्रमाणे

अनु.	सर्व्हे	हिस्सा	आकार	
क्र.	क्र.	क्र.		
१.	२१/१ ए	0-33-00	६६०.००	
٦.	२१/१ बी	0-38-40	६९०.००	
₹.	२१/१ सी	0-33-00	<b>६६०.००</b>	
٧.	२१/३ डी	0-03-60	१.४४	
		0-808-50		

तालुका उरण, जिल्हा रायगड येथे स्थित बीनशेत जिमनीच्या मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग खालीलप्रमाणे

अनु.	सर्व्हे	हिस्सा	आकार
क्र.	क्र.	क्र.	
१.	१६/१ ए	0-85-00	१००.००
٦.	१६/३ बी	0-83-80	८३८.००
	Ţ.	0-24-90	

सौ. आर. एन. खातीब (वकील) कार्या : ए/जी-०७, बिलाल बाग, जुना मुंबई पुणे रोड, कौसा, मुंब्रा, जिल्हा ठाणे. मोबा : ९८२१६८८३५२/९३२२५२०५३८

# वैंक ओफ़ बड़ीदा Bank of Baroda \* Interested | 130 metallic

झोनल स्ट्रेस्ड ॲसेट रिकव्हरी शाखा : मेहेर चेंबर,

तळ मजला, डॉ. सुंदेरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१, फोन : ०२२-४३६८३८०७, ४३६४३८०८

फॅक्स : ०२२-४३६८३८०२, ई-मेलः armbom@bankofbarod.aco.in

मे. मॅग्नम स्टील यांच्या खात्यामधील स. क्र. ४ मध्ये नमूद मिळकत १) च्या संबंधीत ०६.११.२०२० दिनांकीत फ्रि प्रेस जर्नल (पान २१) आणि नवशक्ती पान (२१) मध्ये प्रकाशित ई-लिलाव विक्री सूचनचे शुद्धिपत्र ज्याचे मोजमापित अंदाजे ५२.६७ चौ. मीटर्स म्हणजेच ८६६.८३ चौ. फू. च्या ऐवजी मोजमापित अंदाजे ५२.६ चौ. मीटर्स म्हणजेच ५६६.८३ चौ. फू. असे वाचावे. ई-लिलाव विक्री सूचनेच्या सर्व इतर अटी आणि शर्ती चालू आणि तशाच राहतील.

दिनांक : ११.११.२०२० प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई बँक ऑफ बडोदा

# **गखा**ढे

रु. लाखांत

## GARWARE SYNTHETICS LIMITED

CIN: L99999MH1969PLC014371 Registered Address: Manish Textile Industrial Premises, Opp. Golden Chemical, PenkarPada, Mira Road-401104

EXTRACT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER, 2020 (Rs. in Lakhs)

Sr.	Particulars	3 months ended on 30.09.2020	6 months ended on 30.09.2020	3months ended on 30.09.2019	
No.	r at trusta	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
1	Total Income from operations	227.55	292.80	224,13	
2	Profit/(loss) before tax, exceptional items and	1000-0000	9079-00	5725 VOV	
200	extraordinary items	21.48	16.86	(3.62)	
3	Profit/(loss) before tax but after extra ordinary activities	55/030	000908	1999000	
	and exceptional items)	21.48	16.86	(3.62)	
4	Net Profit/(loss) from ordinary activities after tax (9-10)	21.48	16.86	(3.62)	
5	Net Profit/(loss) for the period (11+/-12)	21.48	16.86	(3.62)	
6	Total Comprehesive Income for the period			461 50	
	(comprising of Profit and Loss)	21.48	16.86	(3.62)	
7	Paid- up Equity Share Capital			28, 12	
	(Face value shall be indicated)	580.89	580.89	580.89	
8	i). Earnings per share (before extra-ordinary items)	0.000	(2000)800	10.0000000	
	a. Basic	0.37	0.29	(0.06)	
	b. Diluted	0.37	0.00	(0.06)	
9	ii). Earnings per share (after extra-ordinary items)		50		
	a. Basic	0.37	0.29	(0.06)	
- 1	b. Diluted	0.37	0.29	(0.06)	

Place: Thane

Josts

Date: 11.11.2020

Rules, whichever is applicable.

a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Half - yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Quarterly Un-audited Financial Results is available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com)

c) Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS

For Garware Synthetics Limited

Santosh Borkar Director DIN: 03134348

जोस्टस् इजिनिअरिंग कंपनी लिमिटेड सीआयएन क्र. एल२८१००एमएच१९०७पीएलसी०००२५२

नोंदणी. कार्यालय: ग्रेट सोशल बिल्डिंग, ६०, सर फिरोजशाह मेहता रोड, मुंबई-४०० ००१.

द्. क्र. ९१-२२-६२३७८२००● फॅक्स : ९१-२२-६२३७ ८२०१ ● वेबसाईट : www.josts.com ● ई-मेल : jostsho@josts.in

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (रु. लाखात)									
		34	लिप्त	- 19	एकत्रित				
तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२०२०	संपलेली तिमाही ३१.०६.२०२०	संपलेली तिमाही ३०.०९.२०१९	संपलेले वर्ष ३१.०३.२०२०	संपलेली तिमाही ३०.०९.२०२०	संपलेली तिमाही ३०.०६.२०२०	संपलेली तिमाही ३०.०९.२०१९	संपलेले वर्ष ३१.०३.२०२०	
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२,०१०.५४	१,२१८.४२	२५०९.०२	१०,३५५.९२	२,२५१.३६	१,३९७.०१	२,८०३.५०	११,५१४.१८	
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी सर्वसाधारण कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा)	۷۶.۶ <i>۶</i>	११०.०५	१०.३१	५४१.४६	८८.५३	८१.६५	(६.६४)	४६०.७५	
अपवादातत्मक बाबी	-	_	-	१८३.७७	-	_	_	१८३.७७	
करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	५४.६८	७३.३०	८.९९	१०४.०४	५९.७८	४४.९०	(७.९६)	२३.३३	
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	५७.१४	७८.५३	८.७२	९१.९५	<b>६२.२</b> ४	५०.१३	(٤.२३)	१०.२२	
समभाग भांडवल	९३.२९	93.79	९३.२९	९३.२९	९३.२९	९३.२९	९३.२९	93.79	
राखीव (ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) प्रत्येकी रु. १०/– ची प्रती समभाग प्राप्ती	-	-	-	ર,५७५.४५	-	-	-	२४१२.७१	
(अवार्षिक) रु.									
(ए) मूल्यभूत : (बी) सौम्यिकृत :	५.८६ ५.८६	७.८६ ७.८६	०.९६ ०.९६	११.१५ ११.१५	६.४१ ६.४१	४.८१ ४.८१	(০.८५) (০.८५)	ર. <i>પ</i> ર. <i>પ</i>	

- १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या तिमाही अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसार्ठ वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज (www.bseindia.com) वेबसाईट आणि कंपनीची वेबसाईट ((www.josts.com) व
- २. हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रुल्स, २०१५ (इंड एएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्ड) रुल्स, २०१५ चा नियम ३ ला अनुसरून बनवले आहे.
- ३. कामकाजाच्या दरम्यान आणि नंतर कर्मचारी लाभाशी संबंधित सोशल सिक्युरिटी, २०२० वरील कोड ("कोड") २८ सप्टेंबर २०२० रोजी प्रेसिडेन्सी सहमती प्राप्त झाली. कोड गॅझेट ऑफ इंडिया मध्ये प्रकाशित झाले, तथापी ज्या तारखेपासून कोड लागू होईल ते सूचित केलेले नाही आणि फायनान्शियल इम्पॅक्ट मोजण्यासाठी नियम अजून तयार व्हायचे आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनी ते जेव्हा येतील तेव्हा कोडचे फायनान्शियल इम्पॅक्ट पाहिल आणि नोंद करेल. ४. कंपनीने सदर वित्तीय निष्कर्षाच्या मंजुरीच्या तारखेपर्यंत अंतर्गत आणि बाहेरील माहितीवर आधारीत ३० सप्टेंबर २०२० रोजी तिच्या ॲसेट बॅलेन्सची वसुली
- आणि ऑपरेशन्स, लिक्विडी पोझीशनवरील कोविड-१९ महामारीमुळे होणारे परिणाम विचारात घेतले आहेत. कोविड-१९ चे परिणाम सदर वित्तीय निष्कर्षाच्या मंजुरीच्या तारखेपर्यंत केलेल्या अंदाजापेक्षा वेगळे असू शकतात आणि व्यवस्थापनाने कंपनीच्या फायनान्शियल आणि ऑपरेशनल परफॉर्मन्सवरील सदर महामारीमुळे उद्भवणाऱ्या परिणामांवर लक्ष ठेवून आहे.
- लेखा परीक्षण समितीने वरील निष्कर्ष पुनर्विलोकीत करून शिफारस केली आणि १० नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजुर केले. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी जारी केलेल्या मर्यादित पुनर्विलोकन अहवालांत कोणत्याही अर्हता नाहीत.

६. आवश्यकतेनुसार आधीच्या कालावधीसाठी आकडेवारी पुनर्गठीत केली आहे.

ठिकाण: मुंबई दिनांक: १० नोव्हेंबर, २०२० जोस्टस् इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड साठी जय प्रकाश अगरवाल

# **A**IL&FS

आयएल ॲण्ड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : दी आयएल ॲण्ड एफएस फायनान्शिअल सेंटर, सी-२२, 'जी' ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१. सीआयएन : एल६५९९९एमएच१९८६पीएलसी१४७९८१, वेबसाईट : www.iimlindia.com, दूर. : ०२२–२६५३३३३, फॅक्स : ०२२–२६५३३०५६, ई–मेल : investor.relations@ilfsindia.com

> ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. लाखांत)

तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले अर्ध वर्ष
	३०.०९.२०२० (अलेखापरिक्षित)	३०.०६.२०२० (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०२० (अलेखापरिक्षित)	३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (लेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१,६०४.२६	१,२६२.९५	१,१८२.६१	२,८६७.२१	२,३४७.९४	४,८६६.६१
कालावधीसाठी निव्वळ नफा (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	२९५.१७	२७२.८६	(१४१.९५)	५६८.०३	(६१४.१५)	(६५५.८८)
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर) टीप ३ बघा	२९५.१७	२७२.८६	(१४१.९५)	५६८.०३	(६१४.१५)	(६५५.८८
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	२००.०६	२१२.१९	(८६.१०)	४१२.२५	(85.38)	(६३९.३४
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न / (तोटा)	89.88	२२८.२५	(१,३१९.५७)	२४७.३८	(१,८१६.०३)	(१,३२७.५९
समभाग भांडवल	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८
प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य रु. २/ - प्रत्येकी) मूलभूत आणि सौम्यिकृत	εο.ο	0.09	(٥.४८)	٥.٩	-०.५५	(٥.४४
इतर इक्विटी		-				१५,९५९.०

- तुलनात्मक कालावधीसह ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी आयएल अँड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड (''होल्डिंग कंपनी''), तिच्या उपकंपन्या (होल्डिंग कंपनी आणि तिच्या उपकंपन्या एकत्रितपणे ''ग्रूप'' आहेत) आणि संयुक्तपणे नियंत्रित मंडळे यांचे वरील एकत्रित वित्तीय निष्कर्ष सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ च्या बाबतीत ११ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या बैठकीत लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकीत केले आणि त्यानंतर ११ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने ते मंज्र केले. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठीचे वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन करण्या अधीन होते.
- िनगम व्यवहार मंत्रालय (एमसीए), भारत सरकारने त्यांच्या दिनांक १ ऑक्टोबर, २०१८ च्या पत्राद्वारे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २१२ (१) आयएल ॲण्ड एफएस आणि तिच्या उपकंपन्या (कंपनी धरून) विरुद्ध सिरीयस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस (एसएफआयओ) कडून तपास सुरू केला आहे. त्यांच्या तपासाचा एक भाग म्हणून एसएफआयओ आणि एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी)ला ग्रुपकडून सातत्याने माहिती हवी असते ज्याचे ग्रुपने पालन केले आहे. तपास कार्य चालू आहे व ग्रुप तपास यंत्रणांशी पूर्ण सहकार्य करत आहे. ३ डिसेंबर, २०१८ रोजी एमसीए ने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) च्या निर्देशांवरून आयएल ॲण्ड एफएसच्या विविध ग्रुप कंपन्यांना १ ऑक्टोबर, २०१८ रोजी त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत उत्तरवादी म्हणून खटल्यात सामील केले आहे. (ज्यामध्ये कंपनी समाविष्ट आहेत). पृढे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३०(१) अंतर्गत एमसीएच्या अन्य याचिकेच्या आधारे, एनसीएलटीने १ जानेवारी, २०१९ रोजी आयएल अँड एफएस "आयएफआयएन" आणि आयएल अँड एफएस ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्क्स लिमिटेड ("आयटीएनएल" उपकंपनी) च्या मागील आर्थिक वर्षे २०१२-१३ ते आर्थिक वर्ष २०१७-१८ पर्यंतच्या लेखा पुस्तकांना पुन्हा उघडण्याचे आदेश दिले. ग्रुपला जेव्हा सध्याच्या समजुतीप्रमाणे, वरील बार्बीचा वित्तीय निष्कर्षांवर मोठा परिणाम होईल असे वाटत नसले तरी, वरील घडामोडीचे जे काही परिणाम होतील ते केवळ उपरोक्त प्रकरण निकाली निघेल तेव्हाच समजेल आणि म्हणून ह्या टप्प्यावर ते ठरविता येत नाही.
- सध्याच्या निधीचा एक मोठा हिस्सा समुहाकडून सांभाळला/सल्ला दिला जाणारा/ची मुद्दत पुढील १२ महिन्यांत संपत आहेत ज्यामुळे त्यानंतर कंपनीच्या शुल्क महसुलात लक्षणीय घट होणार आहे. व्यवस्थापनाची अपेक्षा आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजीस समुहाने धारण केलेल्या तरल मालमत्तांसह समुहाच्या भविष्यातील प्राप्ती समुहाची सांभाळला/सल्ला दिला जाणाऱ्या सध्याची आणि पुढील १२ महिन्यांत उद्भवणारी भविष्यातील दायित्वे निभावण्यास पुरेशी ठरेल. व्यवस्थापनाला विश्वास आहे की, एका नव्या निधी उभारणीसाठी कंपनीकडे पुरेसा निधी वाटपासाठी आहे जे आवश्यक मंजऱ्यांच्या अधीन असेल.

दरम्यान, आयएल अँड एफएस संचालक मंडळ आयएल अँड एफएस ग्रपच्या हितसंबंधीसाठी मूल्य राखून ठेवणे शक्य व्हावे म्हणून एका निराकरण योजनेवर काम करत आहे. इतर गोष्टींसह निराकरण योजनेमध्ये आयएल अँड एफएसच्या मालकीच्या मत्ता/व्यवसाय/कंपन्यांची विक्री अंतर्भूत आहे. आणि ह्या बाबतीत, आयएल अँड एफएस संचालक मंडळाने २१ डिसेंबर, २०१८ आणि २७ सप्टेंबर, २०१९ रोजी होल्डिंग कंपनी मधील तिच्या संपूर्ण हिश्श्याच्या विक्रीकरिता एक सार्वजनिक स्वारस्याची अभिव्यक्ती (ईओआय) निमंत्रित केली आहे. त्यानुसार, अशी हिस्सा विक्री पूर्ण होणे प्रलंबित असेपर्यंत नवे निधी उभारण्याच्या ग्रुपच्या योजनेला स्थिगित ठेवले आहे. जेव्हा हिस्सा विक्री बाबत मोठी साशंकता आहे. व्यवस्थापनाला विश्वास आहे की, हे वित्तीय निष्कर्ष बनवण्यासाठी वापरलेली कार्यरत संस्था म्हणूनची गृहितके योग्यच आहेत.

वरील माहिती म्हणजे, सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या कालावधी अखेरीसच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलावर विवरणाचा एक उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज च्या वेबसाईटस http://www.nseindia.com/ आणि http://www.bseindia.com/ वर उपलब्ध आहे. तेच कंपनीची वेबसाईट http://www.iimlindia.com/financials.aspx वर सुद्धा उपलब्ध आहे.

अलिप्त वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे :

संपलेले 39.03.7070 (लेखापरीक्षित)

(रु. लाखात संपलेली संपलेली संपलेले संपलेले तिमाही तिमाही तिमाही अर्ध वर्ष अर्ध वर्ष 30.09.7070 30.08.2020 30.09.7099 30.09.7070 30.09.7099 (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) २,८८६.३१ २०३.१३ 338.00 ८३३.०८ ५३७.१ १,६७८.१५ कर पूर्व नफा (१३९.५ (३४.१८) ३५६.११ (१७३.७) ७२७.८६ १,१४०.७३ करोत्तर नफा (१३३.१२)  $(2\xi, 24)$ ३३८.४७ (१५९.३९) ६६३.०६ ७९४.३२

संचालक मंडळाच्या आदेशावरू

मुंबई, ११ नोव्हेंबर, २०२० चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिस

आयआयटीएल प्रोजेक्टस् लिमिटेड सीआयएनः एल०१११०एमएच१९९४पीएलसी०८२४२१ नों. कार्यालय : राजाबहादूर मॅन्शन, २रा मजला, २८, बॉम्बे समाचार मार्ग, मुंबई-४०० ००१. HTL GROUP द. क्र.: ०२२-४३२५ ०१००, फॅक्स क्र.: ०२२-२२६५ ११०५, ईमेलः iitlprojects@iitlgroup.com, वेबः www.iitlprojects.com ३०.०९.२०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(रु. लाखात) एकत्रित संपलेर्ल संपलेले संपलेले संपलेले संपलेली संपलेले तिमाही अर्ध वर्ष तिमाही अर्ध वर्ष 30.09.70.70 30.09.9 30.09.90.90 0509.90.00 0509.90.09 0509.90.90 20.09.90.00 0509.90.00 अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित प्रवर्तनातून एकूण उत्पन्न ११३.६७ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी) (484.22)(४५५.६९) (८९४.०३) (५१८.१०) (१,७८९.२३) (१,७८६.५७) (844.84)(८९६.७५) कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर) (484.22)(४५५.६९) (८९४.०३) (१,७८६.५७) (५१८.१०) (४५५.४५) (८९६.७५) (१,७८९.२३) कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर) (५१५.१८) (४५७.००) (८९५.८०) (१,७८७.३२) (५१८.०७) (४५६.७६) (८९८.५३) (१,७८९.९८) कालावधीसाठी एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर (५१५.०८) (४५६.७९) (८८६.११) (१,७८७.१०) (५१७.९७) (४५६.५५) (20.50) (8,000.05)सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) ४९९.०९ ४९९.०९ ४९९.०९ ४९९.०९ ४९९.०९ ४९९.०९ ४९९.०९ ४९९.०९ लेखापरिक्षित ताळेबंदानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून (५,१५५.०९) (५,१७९.३१) राखीव प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस)\* -मूलभूत आणि सौम्यिकृत (रु.) (दर्शनी मूल्य : रु. १०/- प्रति समभाग) (१०.३२) (9.84)(१७.९५) (३५.८२) (१०.३८) (9.84)(१८.००) (३५.८६)

\*३१.०३.२०२० रोजी संपलेल्या वर्षा व्यतिरिक्त सर्व कालावधी करिता मुलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस हा अवार्षिकृत आहे.

१ वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या ३०.०९.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.iitlprojects.com वर उपलब्ध आहे.

आयआयटीएल प्रोजेक्टस् लिमिटेडसाठी

epaper. freepress journal

डॉ. बी. सामल डीआयएन : ००००७२५६



औरंगाबाद ♦ वर्ष २४, अंक ११८ ♦ ६ पृष्ठे ४ ♦ किंमत ₹ एक



अजिठा बँक आता कर्जावरील व्याज अजून कमी ♦ मुद्धत कर्जः १६% कॅश क्रेडीट कर्जः १४.५०% 🗣 ओ.डी .ए.पी.आर.कर्ज: १६.५०१ •े सोने तारण कर्ज: १४% गृह कर्जः १३.५०% जाधवमंडी: 0240- 23653011/12 उरमानपुरा: **0240-23653018/19** Website : www.ajanthabank.com E-mail : ceo@ ajanthabank.com

गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२०

(www.sanjaywarta.com)

असंपादक : शिवनाथ राठी
 अकार्यकारी संपादक - रामेश्वर राठी
 असहाय्यक संपादक - सचिन राठी


e-पेपरसाठी लॉगऑन करा epaper.sanjaywarta.com

# कापुस उत्पादन खर्च २९०००,

औरंगाबाद / प्रतिनिधी

यंदा शेतकऱ्यांना घाटा सहन करावा लागत असतानाच कपाशीच्या पिकाचीही अवस्था गंभीर आहे. शेतकऱ्यांना या पिकासाठी यंदा लागवड खर्च २९००० हजार रुपये आला असताना नैसर्गिक संकटांनी खराब झालेल्या कपाशीचे उत्पादन घटले आणि एकरी ५ क्विंटलही उत्पादन होत नसून, शासकीय खरेदी सूरू नसल्याने शेतकऱ्यांना बाजारात या शेतमालाची ५ हजार रुपये क्विंटलने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे एकरी ४

हजाराचा घाटा सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात अद्याप शासकीय कापूस खरेदी सुरू झाली नाही. काही व्यापाऱ्यांनी कपाशीची खरेदी सुरू केली असली तरी, परतीच्या पावसासह बोंडअळीचा फटका बसल्याने कापसाच्या उत्पादनासह दर्जाही खालावला त्यामुळे बाजारात व्यापारी अनेक शेतकऱ्यांचा कापूस घेण्यास टाळाटाळ करीत असून, दरही अधिकाधिक ५ हजार रुपये प्रति क्विंटल



मिळत असल्याचे दिसते.

यंदा पाच एकरात कपाशी पिकाची लागवड केली. त्यात सततच्या पावसासह परतीच्या पावसाने या पिकाचे मोठे नुकसान झाले, उत्पादन घटले आणि दर्जाही खालावला. एकरी २९ हजार रुपये खर्च झाला व केवळ ५ क्विंटल उत्पादनही होऊ शकले, तर बाजारात केवळ ५ हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळत आहेत. त्याम ुळे केलेला खर्चही वसूल झाला नाही

कपाशीला गतवर्षी चांगले दर मिळाले. त्यामुळे सोयाबीन ऐवजी कपाशीला पसंती दिली या पिकासाठी यंदा एकरी २९ हजारांपेक्षा अधिक खर्च आला, तर उत्पादन ५ ते ५.५० क्विंटल. होत आहे. त्यात बोंडअळीचा प्राद्र्भाव वाढल्याने पुढे आणखीच नुकसान होणार आहे. त्यामुळे यंदा या पिकावर केलेला खर्चही वसूल होणे कठीण झाले. उलट तोटा सहन

# यंदा स्कॉलरशिपची परीक्षा दोन महिने पुढे पुणे / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी साधारणतः फेब्रुवारीमध्ये होतात. मात्र यंदा या परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच फेब्रुवारी २०२०मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लावण्यास उशीर झाला आहे. चालू शैक्षणिक वर्षात होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी साधारणतः ऑक्टोबरमध्ये सुरू होते. याच कालावधीत परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जातात. परंतु यंदा कोरोनामुळे आधीच्याच (फेब्रुवारी २०२०) परीक्षेचा निकालही उशीरा लागला. परिणामी यंदाच्या शैक्षणिक वर्षात (२०२०-२१) शिष्यवृत्ती परीक्षा दोन महिने पुढे जाण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. याबाबत एका वृत्तपत्राने ऑक्टोबरमध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याप्रमाणे आता राज्य परीक्षा परिषदेने या परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे.यापूर्वी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीच्या द्सऱ्या आणि तिसऱ्या रविवारी घेण्यात येत. मात्र यंदा (२०२०-२०२१) शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्याऐवजी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

# 'समृद्धी'मुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करणार

औरंगाबाद / प्रतिनिधी

नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात या रस्त्याचे दोन टप्पे आहेत. या कामासाठी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्यांवरून जड वाहनांची वाहतूक झाल्याने रस्ते खराब झाल्याच्या तक्रारी आहेत. समृद्धी कामामुळे बाधित रस्त्यांची दरुस्ती करून दिली जाईल, असे राज्य रस्ते विकास महामंडळाने स्पष्ट

नागपूर – मुंबई हा समृद्धी महामार्ग मराठवाड्यातील जालना व औरंगाबाद जिल्ह्यातून हा मार्ग जातो. जालना जिल्ह्यात ४२ आणि औरंगाबाद जिल्ह्यातून ११२ किलोमीटरचा मार्ग जाणार आहे. या रस्त्याचे काम सुरू असून, नियोजित वेळेत टप्पा पूर्ण करण्याचे आव्हान आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील टप्प्यांची कामे एल

अँड डी आणि मेघा कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत केली जात आहेत. समृद्धी रस्ते बांधणीसाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्रीचा वापर सुरु आहे. जड वाहनांची वाहतूकही सुरु आहे. ही वाहतूक जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवरून झाली. त्यामुळे काही ठिकाणी रस्ते बाधित झाल्याचे प्रकार घडले. याबाबत गेल्या काही महिन्यांपासून याबाबत जिल्हा परिषदेत सदस्य तक्रारी केल्या जात होत्या. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत समृद्धी व्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त केली होती. समृद्धीच्या कामासाठी वापरलेले जे रस्ते खराब झालेत त्याची दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता एस. डी. साळुंके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,'जे रस्ते बाधित झाले असतील त्याची पाहणी करुन ते दुरुस्त केले जातील.'

घागरा

इंडो वेस्टर्न

कुतो पैजामा

पेशवाई

लग्नाचे कपडे

डिजायनर साड्या

शेरवाणी

ब्लेझर

🖚 🌏 🥏 🕞

💡 त्रिमूर्ती चौक - आकाशवाणी रोड, जवाहर कॉलोनी,

**🏗** 9823111649, 9420314441, 9421412424

## तमच्या फोनमध्ये जुना अँडॉयड व्हर्जन असेल तर तात्काळ अपग्रेड करणे आवश्यक नवी दिल्ली / प्रतिनिधी

जगात सर्वात जास्त स्मार्टफोन्समध्ये अँड्रॉयड सिस्टम ऑपरेटिंग सिस्टम मिळतो. अँड्रॉयड युजर्सची आकडेवारी सुद्धा खूप वेगाने वाढली आहे. अनेकदा युजर्स नवीन डिव्हाईस खरेदी करतात परंतु, ते अपडेट करणे विसरून जातात. अजूनही खूप जण जुन्या स्मार्टफोनचा वापर करीत आहेत. परंतु, त्याला अपडेट केले नाही. जर तुम्ही सुद्धा असेच डिव्हाइस वापरत असाल ज्यात जुने अँड्रॉयड सिस्टम असेल तर तुम्हाला फोन ओएस अपग्रेड करणे आवश्यक आहे.



Dr. Geetanjali P. Dongre

# दिवाळीत खाद्यतेलाला महागाईचा तडका! मागणी वाढल्याने भाववाढीच्या झळा

नाशिक/प्रतिनिधी

दिवाळीनिमित्त घरोघरी फराळाच्या पदार्थांची लगबग स्रूक्त असताना खाद्यतेलाला महागाईची फोडणी बसली आहे. १५ किलोच्या डब्यामागे चक्क २०० रुपयांनी भाववाढ झाली आहे. तसेच सद्यःस्थितीत नाशिक शहरात दिवसाला १५ ट्रकभर खाद्यतेलाची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दिवाळीच्या तयारी सुरू होण्यापूर्वी दिवसाला दहा ट्रकभर खाद्यतेल विकले जात होते.

खाद्यतेलाचे घाऊक व्यापारी परेश बोधानी म्हणाले, की इंडोनेशिया, मलेशियामधून पामतेल आयात होते. नाशिकमध्ये पामतेलासह सोयाबीन, सूर्यफूल हेही आयात केलेले तेल मुंबईहून येते. शेंगदाणे तेल गुजरात, धुळ्याहून

येते. लॉकडाउनमध्ये बंद झालेल्या दिल्याने खाद्यतेलाची मागणी वाढत गेली. बाजारपेठांच्या पार्श्वभूमीवर घरोघरी खाद्यतेल एक ते पाच महिने पुरेल इतके खरेदी केले गेले. त्यामुळे दुकाने हळूहळू

खाद्यतेलाच्या भावाची तुलनात्मक स्थिती (आकडे १५ किलोच्या डब्याला रुपयांमध्ये) खाद्यतेल आताचा भाव शेंगदाणे दोन हजार ४०० सोयाबीन एक हजार ७००

सूर्यफूल एक हजार ८५०

पाम एक हजार ६००

पूर्वीचा भाव दोन हजार १०० एक हजार ५८० एक हजार ७०० एक हजार १००

उघडू लागल्यानंतरही खाद्यतेलाची फारशी मागणी राहिली नाही. त्यातच हॉटेल-रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ तयार करणारे कारखाने बंद होते. सरकारने हॉटेल-रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ निर्मितीला परवानगी भाववाढीच्या झळा बसत आहेत.

अशातच, दिवाळीनिमित्त फराळाच्या पदार्थांची तयारी सुरू झाल्याने ही मागणी आणखी वाढली आहे.

भाववाढ झाली असली, तरीही ग्राहकांनी खरेदीकडील हात आखडता घेतल्याचे द्कानदारांच्या निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षीच्या दिवाळीसाठी केलेल्या खाद्यतेलाच्या तुलनेत खरेदी कमी झाली आहे. सोयाबीनचे झालेले नुकसान हे सोयाबीन तेलाच्या भाववाढीसाठी कारणीभूत ठरल्याचे व्यापारी सांगताहेत.

लॉकडाउनमध्ये शीपमेंट बंद राहिल्याने देशामध्ये दिवाळीच्या अगोदर पुरेसे आयात केलेले खाद्यतेल उपलब्ध झाले नाही. आता खाद्यतेलाची मागणी वाढल्याने

### इंटरनेट वापरात ५० टक्के वाढ ; शहरांपेक्षा गावांत सर्वाधिक वापर नवी दिल्ली / प्रतिनिधी

मोबाइलवर वेळ घालवणं, वेगवेगळी कामं करणं, शिक्षण यासाठी डेटाचा वापर होतच होता. पण, या काळात एक सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे ग्रामीण भागात इंटरनेट पोहोचलं आणि इंटरनेट साक्षरता निर्माण झाली. लॉकडाउनच्या कालावधीत इंटरनेट वापरामध्ये तब्बल ५० टक्यांनी वाढ झाल्याचं एसीटीनं प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आलं आहे. इंटरनेटचा सर्वाधिक वापर हा मनोरंजन, शिक्षण आणि काम या तीन गोष्टींसाठी सर्वाधिक झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आल आहे.यदा प्रथमच शहरापेक्षा गावांमध्ये इंटरनेटचा वापर सर्वाधिक झाल्याचं समोर आलंय. मोबाइल ग्राहकांची संख्या या कालावधीत ३० टक्क्यांनी वाढल्याचं विविध पाहणीतून समोर आलंय. लॉकडाउनच्या काळात आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांत इंटरनेट युजर्सचं प्रमाण ७३ टक्क्यांनी, तर वीकेंडला हेच प्रम ाण ६५ टक्क्यांनी वाढल्याचं समोर

# राज्याचे मुख्य रब्बी पीक आता 'ज्वारी' ऐवजी हरभरा'

पुणे/प्रतिनिधी

राज्याचे मुख्य रब्बी पीक आता ज्वारी' ऐवजी हरभरा' बनले आहे. यंदा शेतकरी हरभरा क्षेत्रात दोन लाख हेक्टरने वाढ करून उत्पादनदेखील किमान २७ लाख टनांच्या पृढे घेतील, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

राज्यात हरभऱ्याखालील सरासरी क्षेत्र गेल्या काही वर्षांत ८-१० लाख हेक्टरने वाढलेले आहे. ते यंदा आणखी वाढू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, २०१४ पासून रब्बी हंगामातील पेरणीचा कल (सोईंग ट्रेन्ड) पाहिल्यास शेतकरी साधारणतः १७ लाख हेक्टरच्या आसपास हरभरा पेरत होता. मात्र, गेल्या हंगामात २३ लाख हेक्टरच्या पुढे हरभरा पेरला गेला. यंदा त्यात अजून दोन ते तीन लाख हेक्टरची वाढ अपेक्षित आहे.

रब्बी हंगामात वर्षानुवर्षे ज्वारी आघाडीवर असते. राज्याचे ज्वारीखालील सरासरी क्षेत्र २१ लाख हेक्टरच्या आसपास आहे. इतके सरासरी क्षेत्र इतर पिकाचे नाही. मात्र रब्बी ज्वारीला मागे सारून हरभरा गेल्या हंगामातच पूढे सरकला आहे. यंदा तो आणखी पूढे जाणार आहे. गेल्या हंगामात ज्वारीची लागवड किंचित घटून १९ लाख हेक्टरवर आली होती. यंदा देखील ती वाढण्याची शक्यता

कमी असल्याचे सांगितले जाते. ज्वारीच्या तुलनेत यंदा हरभऱ्याचे क्षेत्र आणि उत्पादकता देखील वाढण्यास मोठा वाव आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी २३.२१ लाख हेक्टरवर हरभरा पेरताना उत्पादकता प्रतिहेक्टरी १११८ किलो ठेवली होती. त्यातून डाळ मिल तसेच बाजार समित्यांकडे एकूण २५ लाख ९७ हजार टन हरभरा आला. यंदा त्यात अजून दोन-तीन लाख टनांनी वाढ शक्य आहे. चांगला पाऊस व जलाशयांमधील साठ्यांमुळे हरभरा पेरा शेतकरी वाढवतील, अशी शक्यता बियाणे विक्रेत्यांनी गृहीत धरलेली आहे. २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर हा कालावधी हरभऱ्याच्या पेऱ्यासाठी योग्य मानला जातो. राज्यातील बियाणे विक्रेत्यांनी यंदा खासगी कंपन्या तसेच महाबीज'कडे देखील हरभरा बियाण्यांचे बुकिंग' वाढवले

खरिपातील कडधान्य उत्पादनाला यदा पावसामूळे मोठा फटका बसला आहे. मात्र रब्बीत हरभरा पेरा वाढण्याची शक्यता मोठी आहे. गेल्या हंगामात शेतकरी उत्पादक कंपन्यांना राज्यातील शेतकऱ्यांनी ८९ हजार टन हरभरा विकला होता. त्यातून ४५० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले होते. यंदा ही उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता आहे.

## 'बायपास'चे काम आता दिवाळीनंतर औरंगाबाद / प्रतिनिधी

बीड बायपासचे मजबुतीकरण, कॉक्रिटीकरण हायब्रीड अन्यूटी प्रकल्पातून करण्यात येत आहे. तीन महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कामाची सुरवात झाली, पण यावर्षी झालेल्या पावसामुळे महिनाभरापासून काम थांबले आहे. पाऊस थांबून दोन आठवडे झाले तरी काम सुरू झालेले नाही. दरम्यान, आता दिवाळीनंतरच हे काम सुरू होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली.शहरातून जाणाऱ्या जालना रस्त्याला पर्याय म्हणून बीड बाह्य वळण (बायपास) रस्त्याची निर्मिती केली गेली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प विभागांतर्गत 'बांधा, वापरा व हस्तांतरित करा' (बीओटी) तत्त्वावर रस्ता बांधला गेला. जवळपास ३० वर्षे या रस्त्याची डागडुजी कंत्राटादारामार्फत केली जाणार आहे. त्या बदल्यात शहराच्या बाहेर दोन टोलनाके कार्यान्वित आहेत. गेल्या काही वर्षांत बीड बायपासच्या दोन्ही बाजूंनी नागरी वसाहती मोठ्या प्रमाणावर उभी राहिल्या. त्यामुळे रहदारी वाढली. जालना रस्त्यावरून टाळलेली जड वाहने मुंबई किंवा जालना, बीडकडे जाण्यासाठी बीड बायपासचा वापर होतो. जड वाहनांची गर्दी, लहान वाहनांची वर्दळ यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते. नागरिकांच्या रेट्यानंतर सरकारने हा रस्ता 'हायब्रीड अन्यूटी' प्रकल्पातून रूंद, मजबूत आणि काँक्रिटचा बनविण्याचा निर्णय घेतला. झाल्टा फाटा ते महानुभाव आश्रम चौक या १३ किलोमीटरच्या रस्त्याचे मजबुतीकरण करताना भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २९२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पातंर्गत चार उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. हे काम जीएनआय मनजीत जॉइंट व्हेंचरला मिळाले आहे. विविध अडचणींवर मात करत जुलै महिन्यात रस्त्याचे काम सुरू झाले. पूर्व दिशेच्या बाजूने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी चाऱ्या खोदून रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले.

### GARWARE

GARWARE POLYESTER LIMITED Registered Office: Naigaon, Post Waluj, Aurangabad - 431 133 CIN No.: L10889MH1957PLC010889

### INFORMATION REGARDING 63 PD ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY It is to inform the Members of the Company that the 63<sup>rd</sup> Annual General Meeting (AGM

of the Company will be held on Wednesday, December 23, 2020 at 11.30 a.m. a Registered Office of the Company situated at Naigaon, Post Walui, Aurangabad Maharashtra - 431133, in compliance with all the applicable provisions of the Companie Act, 2013 and Rules issued thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transac the business as set forth in the Notice of the AGM.

n compliance with the above regulatory requirements, the electronic copies of the Notice of the 63<sup>st</sup> AGM and Annual Report for the Financial Year 2019-20 will be sent through e-mail to all the members whose email addresses are registered with the Company/ Depository Participant. Physical copies of the Notice of the 63th AGM and Annual Report for the Financial Year 2019-20 will be sent through courier to all the embers whose email addresses are not registered with the Company/ Depository Participant. The Notice of 63" AGM and Annual Report for the Financial Year 2019-20 will also be available on the Company's website at www.garwarepoly.com, on the website of Stock Exchange at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com.

The MCA has taken a "Green Initiative in the Corporate Governance" by allowing paperless compliances by the Companies and had issued circulars stating that service of notice/documents including Annual Report can be sent by e-mail to its members. To support this initiative of the Government in full measure members are requested to register their e-mail address with the Company.

Manner of registering/ updating e-mail addresses: Members holding shares in physical mode and who have not registered/updated

Date: November 11, 2020

- their e-mail addresses with the Company are requested to register/ update their email addresses by sending a duly signed request letter to the Registrar and Share Transfer Agent of the Company, Link Intime India Private Limited at their below mentioned address by providing Folio No. and Name of member. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update
- their e-mail addresses with the relevant Depository Participants.

The above information is being issued for the information and benefit of all the member

The Members may contact the Company's Registrar and Share Transfer Agent of the Company, Link Intime India Private Limited quoting the Folio number/ DP ID- Client ID at: Link Intime India Private Limited (Unit: Garware Polyester Limited) C 101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (W), Mumbai - 400 083. Tel. No. 022-491 86000;

Fax No: 022-491 86060. E-mail: mt@linkintime.co.in

Company Secretary

For Garware Polyester Limited Awaneesh Srivastava Place: Mumbai